

मोदी आवास घरकुल योजनेत  
विमुक्त जाती व भटक्या जमाती या  
प्रवर्गाचा समावेश करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
इतर मागास बहुजन कल्याण विभाग  
शासन निर्णय क्रमांक- वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- ३० जानेवारी, २०२४.

वाचा : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासन निर्णय क्र. वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५  
दि. २८.०७.२०२३ व दि. २७.०९.२०२३

**प्रस्तावना :-**

सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मा. उपमुख्यमंत्री (वित्त) महोदयांनी दि. ०९ मार्च, २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ करीताचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन "मोदी आवास घरकुल योजना" सुरु करण्यात येईल तसेच या योजनेसाठी येत्या ३ वर्षात १२ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील, यापैकी ३ लाख घरे ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करून सन २०२३-२४ या पहिल्या वर्षात पूर्ण करण्यात येतील अशी घोषणा केली होती. त्याअनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी "मोदी आवास घरकुल योजना" राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. २१.०७.२०२३ रोजी मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र.वगृयो- २०२३/प्र.क्र.३३/योजना-५, दि.२८.०७.२०२३ निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, विशेष मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र कुटुंबांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याबाबतचा शासन निर्णय दि. २७.०९.२०२३ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

तथापि, विविध स्तरावरून "मोदी आवास" घरकुल योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गाचा समावेश करण्याची विनंती करण्यात येत होती. त्यानुषंगाने सदर प्रवर्गातील पात्र कुटुंबांचा समावेश मोदी आवास घरकुल योजनेमध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासोबतच विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांचा समावेश 'मोदी आवास' घरकुल योजनेमध्ये करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

०२. शासन निर्णय इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्र.वगृयो-२०२३/प्र.क्र.३३/योजना-५ दि.२८.०७.२०२३ मधील नमुद अटी व शर्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनाही लागू राहतील.

०३. सदर योजनेतर्गत लाभ घेणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

०४. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

०५. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२०११२१२१६६४३४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( दिनेश चव्हाण )

उपसचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

१. मा. राज्यपाल यांचे सचिव.
२. मा. सभापती, विधान परिषद यांचे खासगी सचिव.
३. मा. अध्यक्ष, विधानसभा यांचे खासगी सचिव.
४. मा. मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव व प्रधान सचिव.
५. मा. उपमुख्यमंत्री(गृह) यांचे सचिव.
६. मा. उपमुख्यमंत्री(वित्त व नियोजन) यांचे सचिव.
७. मा. विरोधी पक्षनेते, विधानसभा/ विधान परिषद यांचे खासगी सचिव.
८. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खासगी सचिव.
९. मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खासगी सचिव.
१०. मा. सर्व मंत्री यांचे खासगी सचिव.
११. मा. सर्व पालकमंत्री तथा मंत्री यांचे खासगी सचिव.
१२. मा. मुख्य सचिव यांचे सह/उपसचिव.
१३. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/ सचिव, नियोजन/ वित्त/ग्रामविकास व पंचायत राज/ सामाजिक न्याय/ आदिवासी विकास/ गृहनिर्माण विभाग/इतर मागास बहुजन कल्याण विभाग.
१४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१५. आयुक्त, आदिवासी विकास नाशिक.
१६. आयुक्त, समाज कल्याण, पुणे.
१७. कामगार आयुक्त, मुंबई.
१८. सर्व विभागीय आयुक्त.
१९. सर्व जिल्हाधिकारी.
२०. सर्व कार्यकारी अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
२१. सर्व उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय.
२२. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय.
२३. कार्यासन अधिकारी, योजना- १०, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मुंबई.
२४. सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती.
२५. सर्व सरपंच, ग्रामपंचायत.
२६. निवड नस्ती (योजना-५)